

या a) *das Bitten, Betteln, Bitte* AK. 2, 7, 32. H. 388. HALJ. 2, 205. याचना माननाशया क्वा॒ ९१ in HAEB. Anth. 320. याचना हि पुरुषस्य महत्वं नाशयति Spr. 4870. ब्रह्मतामभययाचनाङ्गलिः: *das Bitten um RAGH.* 11, 78. किं प्रयाचनमिः: *das Anbetteln eines Andern* Spr. 1256. कुरुष्य याचनाम् *erfülle die Bitte* R. 2, 27, 22, 37, 19, 112, 10, 43, 15. — b) schlechte v. I. für यातना AK. 1, 2, 2, 3.

याचनक (von याचन) m. *Bettler* AK. 3, 1, 49. H. 388. HÄR. 38. M. 3, 165. MBH. 12, 3325. HARIV. 11132.

याचनीय (von याच्) adj. zu *fordern, zu verlangen* PANĀKAT. 88, 11. n. impers.: याचनीयं मुनेस्तुष्टात् *man muss eine Bitte an ihn richten* MBH. 3, 15510.

याचितक (von याचित, part. praet. pass. von याच्) n. *eine geborgte Summe* P. 4, 4, 21. AK. 2, 9, 4. H. 881. Mit. 260, 4.

याचितरू (von याच्) nom. ag. *Forderer KULL.* zu M. 8, 190. *ein Bit-tender, Bettler* R. 1, 31, 7. कालः करोति पुरुषे दातारे याचितारं च Spr. 3920. *Werber (um eine Jungfrau)* KUMĀRAS. 1, 53. 6, 82.

याचितव्य (wie eben) adj. zu *bitten*: न केनचियाचितव्यः कश्चित्कस्याचिदापदि MBH. 12, 3317. तामस्मर्दर्थं युष्माभिर्याचितव्यः *ihr sollt für uns bei ihm um sie werben* KUMĀRAS. 6, 29.

याचिन् (wie eben) adj. *heischend*: वृष्टिः NIR. 2, 12.

याचिष्ठु (wie eben) adj. *bittend, Bettsteller*: भृगूणां तु धनं ज्ञात्वा राजानः सर्वं एव ते। याचिष्ठवोऽभिगमुस्तान् MBH. 1, 6805. BHĀG. P. 10, 81, 34. Davon nom. abstr. °ता॑ Bettelei M. 12, 33.

याच्छेष्टः (1. यात् + शेष) adj. *bestmöglich*: उत्तयः RV. 3, 53, 21. — Vgl. यावच्छेष्ट.

याज्ञा (wie eben) f. *das Heischen, Bitten, Betteln; Bitte, Gesuch* P. 3, 3, 90. Vop. 26, 180. AK. 2, 7, 32. 3, 3, 6. H. 388. HALJ. 2, 205. TS. 1, 5, 2, 4. °प्राप्त AK. 2, 9, 4. Spr. 2492. मृतं तु नित्याज्ञा स्यात् BHĀG. P. 7, 11, 19. °जीवन् HIT. 31, 8. °वर्चासि Spr. 1894. यातालाभयः KATHĀS. 19, 91. याज्ञामृते *ohne zu bitten* BHĀG. P. 2, 7, 17. तथाज्ञा न चके *erfüllte nicht die Bitte* 4, 14, 29. MĀRK. P. 37, 13. याज्ञा मोदा वर्मधिगुणे नाधमे लब्धकामा MEGH. 6. यज्ञाज्ञाविमुख BHĀG. P. 4, 27, 22. भयाणो भव्ययाज्ञायाम् 14, 30. भग्याज्ञा adj. 5, 18, 21. °भृत् *Fehlbitte* Spr. 1163. *Werbung (um ein Mädchen)*: कृतयाज्ञा KATHĀS. 17, 76. In der Dramatik: याज्ञा तु व्यापि याज्ञा या (so ist zu lesen) स्वर्यं दूतमुखेन वा Sāu. D. 496. 471.

याज्ञयः m. *dass*: श्रीयो ऽवृक्ष्यायै वृशा युज्यायै कृप्तुं मनः AV. 12, 4, 30. AIT. BR. 7, 20. याज्ञया f. CAT. BR. 2, 3, 4, 4.

याच्य (von याच्) adj. P. 7, 3, 66. zu *Etwas aufzufordern, anzuregen, um ein Almosen anzusprechen* M. 8, 181. 10, 113. मुक्तदपि न याच्यः कृशयनः Spr. 1922. 3233. RAGH. ed. Calc. 1, 87. zu *fordern, zu verlangen, worum man bitten muss oder kann*: याचते न तयाच्यानि HARIV. 1023. यथाच्यमपि देये खलु स्यात् *auch worum man nicht gebeten wird* MBH. 5, 1727. n. das *Betteln* 13, 3047. स्त्रियो नाकृत्ति याच्यताम् so v. a. *um Weiber braucht man nicht zu werben* 12, 9516.

यज् (von 1. यज्) nom. ag. *Opferer*: कृष्यमेधशतस्य यात् BHĀG. P. 9, 23, 32. कृष्यमेधः 1, 18, 46. तुरगमेधः 9, 22, 36.

यज्ञ (wie eben) m. 1) *Opfer in ग्राति० (hier vielleicht nom. ag. Opferer), उपांगु० (s. u. उपांगु॑ 1, a), सतु०, जीव०, शत०. — 2) gekochter Reis oder*

Speise überh. H. 393. — 3) N. pr. eines Brahmarshi (neben उपयात्र) MBH. 1, 6362. 2, 662. LIA. I, 641. — 4) यज्ञभेदज्ञयः MBH. 7, 804 fehlerhaft für सप्तमो ज्ञयः, wie die ed. Bomb. liest.

यजक (vom caus. von 1. पश्) m. 1) *Opferpriester* AK. 2, 7, 17. H. 817 (= यजमान॑!). an. 3, 85. MED. k. 142. M. 3, 172. Spr. 3068. MBH. 1, 2032. 8113. 2, 179 (= R. GORR. 2, 109, 36). 3, 10494. 7, 3027. 13, 4818 (nach der Lesart der ed. Bomb.). 14, 260. 15, 516. R. 4, 13, 3, 39, 13 (61, 14 GORR.). 60, 8, 2, 76, 13. R. GORR. 1, 13, 2, 38. VARĀH. BRH. S. 10, 5, 48, 18. KATHĀS. 41, 18. BHĀG. P. 10, 74, 16. P. 4, 3, 72, Sch. VOP. 23, 58. गणानाम् M. 3, 164. in Comp. mit dem Veranstalter des Opfers (das comp. ein Oxyton) P. 2, 2, 9, 6, 2, 151. ब्राह्मणः, ज्ञत्रियः Sch. पूर्वः M. 3, 178. ब्रात्यः JĀGN. 3, 289. असुरः MBH. 1, 2544. देत्यः BHĀG. P. 7, 3, 8. पतितः MĀRK. P. 13, 1. नक्तत्रायामयाजकाः: *diejenigen, welche den Gestirnen Opfer darbringen und für eine ganze Gemeinde als Opferpriester fungieren*, MBH. 12, 2874. रात्रः *der einen Fürsten (Krieger) zum Opferpriester erwählt* (vgl. R. 4, 59, 13) 8, 1846. 2095. sg. Davon nom. abstr. याजकव n. Verz. d. Oxf. H. 267, a, 28, 30. Vgl. प्राप्तः, नक्तत्रः. — 2) *ein königlicher Elephant* H. an. MED. °गज Hār. 49. *ein brünstiger Elephant* GĀTĀDH. im ÇKDRA.

यजन (wie eben) n. *das Versehen des Opfers für Andere (gen. oder im comp. vorangehend)* ÇĀNKA. GRH. 4, 11. DRĀVII. 9, 13, 27. 29. M. 1, 88. 8, 340. 10, 75. fgg. 103. 109. fgg. 11, 180. JĀGN. 1, 118. MBH. 1, 8113. 3, 5048. 12, 6733. 14, 127. 176. R. GORR. 1, 60, 6. KĀM. NITIS. 2, 19. Verz. d. Oxf. H. 266, b, 33. 267, a, 7. fgg. MĀRK. P. 14, 83. ब्रात्यानाम् M. 11, 197. 60. JĀGN. 3, 237. R. 4, 38, 5. अतायः M. 3, 65. P. 2, 1, 53, Sch. JĀGN. 3, 238.

याजनीय (wie eben) adj. *für den man als Opferpriester thätig sein darf* KULL. zu M. 9, 238.

यजमान॑ (von यजमान) n. *die Handlung, welche der Veranstalter eines Opfers selbst vollzieht, gāna मन्त्रिष्यादि zu P. 4, 4, 48 und युक्तादि zu 5, 1, 130. KĀT. CR. 1, 8, 19. 4, 12, 16. 12, 1, 9. 25, 13, 42. ÇĀNKA. CR. 2, 11, 1. LĀT. 2, 3, 17. Ind. ST. 3, 888. 5, 13.*

यजमानिक (wie eben) adj. *den Veranstalter eines Opfers betreffend* ÇĀMK. zu BRH. AR. UP. S. 84.

याजपितरू (vom caus. von 1. यज्) nom. ag. *der fungirende Opferpriester* Verz. d. Oxf. H. 267, a, 24. fg.

याजि (von यज्) UNĀDIV. 4, 124. f. *Opfer (आज्ञानप्रिप्रयोः)*: को याजिमकार्यीः | सर्वो याजिमकार्यम् P. 3, 3, 110, Sch. nach UGGVAL. m. = यष्टुर्, nach UNĀDIV. im SAMKESHIPTAS. aber = यज्ञ ÇKDRA.

याजिका f. *dass*. P. 3, 3, 110, Sch.

याजिन् (von 1. यज्) nom. ag. *Opferer* JĀGN. 1, 220. INSCR. in Journ. of the Am. Or. S. 6, 539, 9. gewöhnlich am Ende eines comp. (भृते) P. 3, 2, 85. यग्निष्टेष्म P. Sch. दर्यपूर्णमासः TS. 2, 2, 2, 1. यश्चनेद्यः CAT. BR. 14, 6, 3, 2. KATHĀS. 44, 123. सोमः KĀT. CR. 4, 2, 45. H. 817. यसेमः CAT. BR. 1, 6, 4, 10. fgg. अमक्षायज्ञः MBH. 3, 15443. दशप्रयुतः 7, 2314. यज्ञसहस्रः 13, 3458. ऋतप्रवरः R. 5, 16, 41. सत्रः HARIV. 2780. मयाजिन् BHĀG. 9, 25, 34. सयाजिन् MAITRUP. 6, 30. नित्यः HARIV. 6763. — Vgl. आत्मः (auch MAITRUP. 6, 10. BHĀG. P. 7, 13, 55), प्राप्तः (auch JĀGN. 1, 163), देवः, बद्धः (auch Verz. d. Oxf. H. 267, a, 29), सहस्रः.